

महाराष्ट्र राज्य सेवा (बैद्यकिय देखभाल) नियम १९६१

आकस्मिकता उपभवण्ठ्या २३ आजारावर तसेच ७
गंभीर आजारावर खालीली रुग्णालयात विशिष्टोपचारा
वरील बैद्यकिय खार्डीची प्रतिसूती- सुधारील घेतन गट
आणि दरावाढत

महाराष्ट्र शासन

सार्वजनिक आरोग्य विभाग

शुद्धीपत्र क्रमांक : एमएजी-१०९९/प्रक्र-४०/आ-३

मन्त्रालय, मुंबई ४०००३२

दिनांक : २५ फेब्रुवारी, १९९१

चांगा : शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग के. एमएजी-१०९९/

प्रक्र-४०/आ-३, दि. २५ जुलै, १९९१.

शुद्धीपत्र

शासनाच्या संभवमाकाच्या दिनाक २५ जुलै, १९९१ च्या शासन निर्णयमधील पांडिया
परिषद्देखूनेतर उप परिचंद नंदील तिसऱ्या ओळीतील "ओषधीधारासाठी केलेल्या" या
शब्दाशासन " रु. २०,०००/- (रु. दोसर हजार फक्त) पर्वतच्या " हे अंक व शब्द तांत्रिक
लग्नातिक्तेहत्तेग नंतर " व ती मंजूर करायल्याचे उपचिकरण किंवा प्रमुखाना राहील." कर्म
दावापात्र द्यावे.

अहं रज्जुचे राज्यपाल याच्या आदेशानुसार व नावाने,


(एल.जी.इयरेवार)
महाराष्ट्र शासनाचे अधिकारी

प्र॒

प्र॒ एल.जी.इयरे, महाराष्ट्र प्रशासन विभाग, आरोग्य, मुंबई
प्र॒ एल.जी.इयरे, नियम विभाग, मुंबई, मुंबई.
प्र॒ एल.जी.इयरे, नियम विभाग, मुंबई.
प्र॒ एल.जी.इयरे, नियम विभाग, मुंबई.

मुख्यमन्त्रांचे सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मुंबई
 मुख्यमन्त्रांचे खाजगी सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मुंबई
 मंत्री (आरोग्य) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
 राज्यमंत्री (आरोग्य) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई
 सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक
 भुज्य सचिवांचे स्वीय सहाय्यक, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
 • सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (५ प्रती)
 • सचिव, महाराष्ट्र विधानसभा सचिवालय, विधान भवन, मुंबई (१० प्रती)
 • सेटलमेंट कमिशनर अॅण्ड डायरेक्टर ऑफ लॉड रेकॉर्ड्स, पुणे (२ प्रती)
 विधायीय आयुक्त (सर्व) (प्रत्येकी २ प्रती)
 जिल्हाधिकारी (सर्व) (प्रत्येकी २ प्रती)
 मुख्य काल्पकारे अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) (प्रत्येकी ५ प्रती)
 महाराष्ट्राचाल, महाराष्ट्र-१, (लेखा व परिक्षा)मुंबई (२ प्रती)
 महाराष्ट्राचाल, महाराष्ट्र-२, (लेखा व अनुशेषण)/(लेखा व परिक्षा)नागपूर (३ प्रती)
 सहस्रांतक, अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई (१० प्रती)
 अधिकारी इंजिनियर अधिकारी, मुंबई (१० प्रती)
 इफ कॉर्टेटर, लोकल फँडस अफाकंट्स, मुंबई (१० प्रती)
 कोर्टगार अधिकारी (सर्व) (प्रत्येकी ५ प्रती)
 लंगलांक, आरोग्य सेवा, मुंबई (५० प्रती)
 राज्यालय, ठैर्करीय शिळाण व संशोधन, मुंबई (५० प्रती)
 संचालक, आरुद्र, मुंबई (२५ प्रती)
 संचालक, राज्य वर्तनान विभागेजना, मुंबई (२५ प्रती)
 लंगलांक अधिकारी राज्यालय, हायकोर्ट आयो-फार्मास्युटिकल कॉमोरशन, परेल, मुंबई (२ प्रती)
 लंगलांक संचालक, आरोग्य सेवा (सर्व)
 मानवजनक, यांत्रिती व जनसंगठनग्रालय, मुंबई (५ प्रती)
 संचालक, आरोग्य सेवा (सर्व)
 उपसंचालक, आरोग्य सेवा (सर्व)
 अधिकारी, शासकीय बैचकिय नहाविद्यालय, (सर्व)
 जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
 निवास शाल्पिदालय, निवास शाल्पालय (सर्व)
 • प्रबंधक, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई (५ प्रती)
 • प्राप्तेनेट्वर्क इनेक्स ग्रन्टर, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई (५ प्रती)
 वित्त विभाग (कायांगन सेवा, ५), मंत्रालय, मुंबई (१० प्रती)
 व्यावस्थापक, शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई